



February 03, 2026

To,
The Manager
Department of Corporate Services (DCS-Listing)
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai- 400001
Script Code: 531717

To,
The Manger
Listing Compliance
National Stock Exchange India Limited,
Exchange Plaza, Plot No. C/1, G-Block,
Bandra-Kurla Complex,
Bandra (East) Mumbai- 400051
Trading Symbol: VIDHIING

Dear Sir/Madam,

Ref.: Company Code: BSE - 531717, NSE Symbol: VIDHIING

Sub: Copy of publication of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2025 in Newspapers.

In terms of Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Company has published the Unaudited Financial Results (Standalone and Consolidated) for the quarter and nine months ended December 31, 2025, which have been considered, approved and taken on record by the Board of Directors, at its meeting held on Monday, February 02, 2026, and published in 'Business Standard' (English) and Mumbai Lakshadweep [Marathi] edition dated February 03, 2026.

Further, in pursuance of Regulation 30 read with Schedule III (A) (12), please find enclosed the copy of Newspaper clippings as published in abovementioned newspapers.

Kindly take the above information on record.

Thanking you,
Yours faithfully,
For Vidhi Specialty Food Ingredients Limited

Anupam J Vyas
Company Secretary and Compliance Officer
A60464

Encl: As Above

Vidhi Specialty Food Ingredients Limited.

📍 E/27/28/29, Commerce Centre, 78, Tardeo Road, Mumbai - 400034, India.

📍 58/B, M.I.D.C. Dhatav, Poha, Raigad, Maharashtra - 402116, India.

📍 68, M.I.D.C. Dhatav, Poha, Raigad, Maharashtra - 402116, India.

📍 Z/61 & Z/62, Dahej, SEZ, Vagra, Bharuch, Gujarat-392130, India.

☎ + 91 22 6140 6666

☎ + 91 22 2352 1960


🌐 www.vidhifoodcolors.com

📄 L24110MH1994PLC076156

✉ mitesh.manek@vidhifoodcolors.com

COLOURS You Can Trust For Your Food.


VIDHI SPECIALTY FOOD INGREDIENTS LIMITED
[CIN: L24110MH1994PLC076156]
Registered Office: E/27, Commerce Center 78, Tardeo Road, Mumbai-400034
Phone No.: 022-6140 6666; **Fax No.:** 022- 23521980
Website: www.vidhifoodcolors.com; **Email id:** mitesh.manek@vidhifoodcolors.com



Extract of Un-audited Financial Results for the 3rd Quarter and Nine Months ended December 31, 2025
(Rupees in Lakhs)

Particulars	Standalone			Consolidated		
	Quarter Ended December 31, 2025	Nine Months Ended December 31, 2025	Quarter Ended December 31, 2024	Quarter Ended December 31, 2025	Nine Months Ended December 31, 2025	Quarter Ended December 31, 2024
	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)	(Un-Audited)
Total income from operations	9,467.96	25,875.28	9,861.47	9,467.96	25,875.28	9861.47
Net Profit for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,585.75	4,803.51	1,694.39	1,583.40	4,798.10	1698.99
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,585.75	4,803.51	1,694.39	1,583.40	4,798.10	1698.99
Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,244.06	3,586.19	1,268.51	1,241.71	3,580.78	1273.11
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax)]	1,240.61	3,579.99	1,268.78	1,238.26	3,574.58	1,273.38
Equity share capital (Face Value of Equity Share Rs. 1/-Per Share)	499.45	499.45	499.45	499.45	499.45	499.45
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)						
Earnings Per Share (of Rs.1/- each) (for continuing operations)	2.49	7.18	2.54	2.49	7.17	2.55
Diluted:	2.49	7.18	2.54	2.49	7.17	2.55

Note :
1. The results for the quarter and Nine Months ended December 31, 2025 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in it's meeting held on February 02, 2026. The Statutory Auditors of the Company has carried out a Limited Review of the aforesaid results in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), 2015.
2. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
3. The above is an extract of detailed format of financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the website of BSE Ltd. and NSE and also at the Company's website at (https://vidhifoodcolors.com/investor-relation/financial-results/). The same can also be accessed by scanning the QR code provided below.
4. Previous periods' / year's figures have been regrouped / reclassified, wherever necessary to make them comparable with the current period.



For Vidhi Specialty Food Ingredients Limited
Sd/-
Bipin M. Manek
Chairman & Managing Director
DIN: 00416441

Place : Mumbai
Date : February 02, 2026

PUBLIC NOTICE
IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT MUMBAI
Commercial Summary
Suit No. 0100490 of 2023
(Under the Commercial Courts Act, 2015)
M/s. SAFEWATER LINES (I) PVT. LIMITED. By and through its Director, Mr. Arunkumar Narayan Hegde
...**Plaintiff**
Versus
M/S KIKANI INTERNATIONAL PVT. LTD.,By and through its Director, Mr. Rammiklal Gopal Das Kikani, Mr. Manoj Kikani & Mr. Yogesh Kishandas Kikani, Having address – 605, Sharda Chambers,15 New Marine Lines, Mumbai– 400020
...**Defendant**
TAKE NOTICE that the above-mentioned Commercial Summary Suit No. **0100490 of 2023**, has been filed by the Plaintiff against the Defendant for recovery of dues.
Despite service attempts, the Defendant has failed to appear before this Hon'ble Court. Therefore, by an Order passed by this Hon'ble Court, service of summons upon the Defendant is permitted by way of **substituted service through newspaper publication.**
The Defendant is hereby called upon to remain present before this Hon'ble Court on **23/02/2026**, failing which the matter shall proceed **ex parte** against the Defendant without any further reference.
The Defendant may obtain a copy of the Plaintiff, Summons and other relevant documents from the office of this Hon'ble Court or from the Advocate for the Plaintiff.
Issued under the Order of the Hon'ble Court on dated 08/12/2025.
Advocate for the Plaintiff
Advocate Jalpa Rakesh Sharma
Row House No.7, Shree Durga CHS. Ltd., Plot No. 27, Sector 7, Airoli, Navi Mumbai - 400 708.
Place: Mumbai, Date: 03.02.2026

PUBLIC NOTICE
TAKE NOTICE THAT my client intends to purchase the property as described in the Schedule below, free from all encumbrances. Any person having any claim or right or interest in respect of the below property by way of inheritance, share, sale, charge, mortgage, lease, lien, license, gift, possession or encumbrance howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersigned within 14 (fourteen) days from the date of publication of this notice of his/her/their such claim, if any, with all supporting documents failing which, the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person, shall be treated as waived and not binding on my client.
THE SCHEDULE ABOVE IS REFERRED TO:
All and singular beneficial and ownership right, title and interest in the Apartment No. 1304, admeasuring carpet area of 120.61 sq. mtrs. plus, Deck area attached to the flat 6.88 sq. mtrs. admeasuring a total area of 127.49 Square meters, equivalent to 1372.30 Square feet, on the 13th Floor, of the building known as 'Akshar Amar Mansion', along with 3 (three) covered car parking spaces, constructed on land bearing Survey No. 84, Hissa No. 1, bearing CTS No. 411 and 411/3 to 411/13, situated at Village Deonar, Taluka Kurla, Mumbai Suburban District, Sion Trombay Road, Mumbai- 400088, within the limits of Municipal Corporation of Greater Mumbai, and all singular direct and indirect, beneficial and ownership entitlements, rights, title, interest attached to the aforementioned Apartment and car parking spaces.
Dated this 3rd day of February, 2026
Advocate for the Intending Purchaser
Adv. Sunil Murlu Kewalramani
Off. at: Shop No.13, Blue Heaven C.H.S. Ltd., Plot No. 1, Sector-5, Airoli, Navi Mumbai - 400 708.
Mob. 9769140195
Email: sunilkewalramani24@gmail.com

PUBLIC NOTICE
IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT MUMBAI
Commercial Summary
Suit No. 0100377 of 2023
(Under the Commercial Courts Act, 2015)
M/s. SAFEWATER LINES (I) PVT. LTD. By and Through its Director Mr. Arunkumar Narayan Hegde
...**Plaintiff**
Versus
M/s. K. G. N. SHIPPING & LOGISTICS, Through its Proprietor Mr. Ali Mohammed, Room No. 30, 1st Floor, 31/33, Vaju Kotak Marg, Opp. Police Station, Fort, **Mumbai -400 001**
...**Defendant**
TAKE NOTICE that the above-mentioned Commercial Summary Suit No. 0100377 of 2023, has been filed by the Plaintiff against the Defendant for recovery of dues.
Despite service attempts, the Defendant has failed to appear before this Hon'ble Court. Therefore, by an Order passed by this Hon'ble Court, service of summons upon the Defendant is permitted by way of **substituted service through newspaper publication.**
The Defendant is hereby called upon to remain present before this Hon'ble Court on 13/02/2026, failing which the matter shall proceed **ex parte** against the Defendant without any further reference.
The Defendant may obtain a copy of the Plaintiff, Summons and other relevant documents from the office of this Hon'ble Court or from the Advocate for the Plaintiff.
Issued under the Order of the Hon'ble Court on dated 06/10/2025.
Advocate for the Plaintiff
Advocate Jalpa Rakesh Sharma
Row House No.7, Shree Durga CHS. Ltd., Plot No. 27, Sector 7, Airoli, Navi Mumbai - 400 708.
Place: Mumbai, Date: 03.02.2026

PUBLISH NOTICE
IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY
S. C. SUIT No. 905 OF 2025
SHIVKUMAR RAJARATNAM NAIDU, Aged about 60 Years, Occ: Service, Indian Inhabitant of Mumbai having address at Room No. 10, Ground Floor, Shiva Chawl, Technical Area, Marol Pipe Line, Andheri (E) Mumbai-400 059
...**PLAINTIFF**
Versus
1. **Nirmala Shivas Nair,** Aged about 65 Years Occ: Housewife, Indian Inhabitant of Mumbai Having address at Sanjay Nagar Chawl No. 3, Marol Pipe Line, Nr. Sai Baba Mandir, Andheri (E), Mumbai - 400 059. 2. **Davandar Rajaratnam Naidu (deleted)** 2a. **Laxmi Davandar Naidu,** Aged about 60 years, Occ: Housewife, Room No. 3, 1st Floor, above Chicken Shop, Shiva Chawl, Technical Area, Marol Pipe Line, Andheri (E), Mumbai - 400 059. 2b. **Saiprakash Davandar Naidu,** Aged about 25 years, Occ: Not known, Room No. 3, 1st Floor, above Chicken Shop, Shiva Chawl, Technical Area, Marol Pipe Line, Andheri (E), Mumbai-400 059. 2c. **Ashwini Davandar Naidu,** Aged about 28 years, Occ: Nil, Room No. 3, 1st Floor, above Chicken Shop, Shiva Chawl, Technical Area, Marol Pipe Line, Andheri (E), Mumbai 400 059. 2d. **Renuka Davandar Naidu,** Aged about 26 years, Occ: Nil, Room No. 3, 1st Floor, above Chicken Shop, Shiva Chawl, Technical Area, Marol Pipe Line, Andheri (E), Mumbai - 400 059. 3. **Parthiban Rajaratnam Naidu,** Aged about 55 Years, Occ: Nil, Indian Inhabitant of Mumbai Having address at Room No. 6, 1st Floor, Shiva Chawl, Technical Area, Marol Pipe Line, Andheri (E), Mumbai - 400 059
...**DEFENDANTS**
To,
1. Nirmala Shivas Nair, 2. Davandar Rajaratnam Naidu (deleted), 2a. Laxmi Davandar Naidu, 2b. Saiprakash Davandar Naidu, 2c. Ashwini Davandar Naidu, 2d. Renuka Davandar Naidu, 3. Parthiban Rajaratnam Naidu
As per Order passed by His Honour Judge Shri. A. K. Kale sir dated 17/01/2026, You are directed to remain present in the court of court room no. 63 Ground floor, Old Secretariat Building, Mumbai - 400 032 at 11:00 a.m. on 20/02/2026.
You are therefore directed to remain present on **20/02/2026** failing which the matter will be passed further in your absence.
Dated this 28th day of January 2026
Sd/-
FOR REGISTRAR,
City Civil Court, at Mumbai.
Dated this 28th day of January 2026
SHRI. C. K. TRIPATHI, Advocate for the Plaintiff, Shop no. S/19, Shree Swrop Nikesetan Aastokyan, Borivali (E), Mumbai - 400066, Mobile No.: 9867300256, Email: ictripathi@gmail.com

Sadhav Shipping Limited
CIN: L35100MH1986PLC101809
Registered Office: 521, 5th Floor, Loha Bhavan, P D Mello Road, Masjid East, Mumbai - 400009.
Corporate Office: 618, 6th Floor, Bldg No.9, Laxmi Plaza, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri West, Mumbai - 400053.
Website: www.sadhavshipping.com Email Id: cs@sadhav.com
CORRIGENDUM TO THE NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING DATED 12TH JANUARY, 2026
We draw attention of the Members of Sadhav Shipping ("the Company") to the Notice dated 12th January, 2026 for convening of the Extra-ordinary General Meeting of the Company ("EGM") scheduled on Friday, 6th February, 2026 at 11:30 a.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"). The EGM Notice has already been dispatched / e-mailed to all the Members of the Company on 14th January, 2026 in due compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with relevant Rules thereunder. Members are aware that the Company is offering Remote E-Voting facility to its Shareholders on all the Resolutions proposed to be transacted at the EGM. However, to enable the Shareholders to exercise their Voting Rights through Remote E-Voting facility or at the EGM through VC/OAVM on an informed basis, the Company deems it appropriate to bring the latest factual position, as mentioned below to the notice of the Members of the Company through this Corrigendum to the EGM Notice ("Corrigendum").
The Company through this Corrigendum wishes to bring to the attention of the Members, certain changes in the Item No. 3 & 4 related to Preferential Issue of Equity Shares and in the Explanatory Statement of the said Item. Below are the modifications:
1. There were certain changes in valuation report dated 12th January, 2026. The changes are as under:
a. The report has been updated to reflect audited financials as on 30th September, 2025, instead of unaudited financials as on 30th September, 2025.
b. On page 12, point number 9, the figure has been corrected to Rs. 142.59 Crores from the previously stated Rs. 142.59 Lakhs.
Furthermore, we assure you that the minimum price calculated is correct in accordance with SEBI Regulations, and the price of Rs. 109.11/- remains unchanged.
The updated valuation report is uploaded on the website of the company i.e. https://www.sadhavshipping.com/assets/docs/preferential_issues/Valuation-Report-final.pdf
2. Website Link Changes:
a. The website link for Point No. 8 i.e. Pricing of preferential issue on Page No. 26 of the EGM Notice; the updated valuation report after changes can be accessed as at: https://www.sadhavshipping.com/assets/docs/preferential_issues/Valuation-Report-final.pdf
b. The website link for point no. 19 i.e. Certificate from Practising Company Secretary on Page No. 31 of the EGM Notice. The same can be accessed at: https://www.sadhavshipping.com/assets/docs/preferential_issues/PCS%20Compliance%20Certificate.pdf
All other contents/information mentioned in the Notice save and except as modified or supplemented by this Corrigendum shall remain unchanged.
By the Order of Board of Directors of
Sadhav Shipping Limited
Sd/-
Kamal Kant Choudhury
Chairman & Managing Director
DIN: 00249338
Place: Mumbai
Date: 2nd February, 2026

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai (1) City
Malhotra House, 6th Floor, Opp. G.P.O.Fort, Mumbai-400 001
FOR DEEMED CONVEYANCE OF
No. DDRI/MUM/Notice/3083/2026 Date : 02/02/2026
Application No. 71/2025
Chairman/Secretary,
Gagangiri Co-Op Housing Society Ltd,
25/29, Dr. Deshmukh lane, V. P. Road,
Girgaum, Mumbai - 400 004.
Versus
1. **M/S. Jai Jitendra Construction Company**
Sole Proprietor Shri. Hitesh Hirachand Dhokad
401, Adeshwar Apartment, Sayani Road, Khed Gali, Prabhadevi, Mumbai - 400 025.
2. **Smt. Amita Kulichandra Motiwala**
3. **Smt. Jyotsna Jaiiraj Kapadia (deceased)**
Motiwala building, 2nd floor, 117/119, walchand hirachand marg, Opp. Bhatia baug, fort, Mumbai - 400 001.
.....Opponents
All the concerned persons take notice that **Gagangiri Co-Op Housing Society Ltd, 25/29, Dr. Deshmukh lane, V. P. Road, Girgaum, Mumbai - 400 004**, has applied to this office on dated **27.11.2025** for declaration of Unilateral Deemed Conveyance (The Maharashtra Ownership Flats Regulations of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer Act, 1963) of the properties mentioned below.
Hearing of the said application was kept on **13.01.2026, 29.01.2026** On Principles of natural Justice hearing of above mentioned case is fixed on **dt. 26.02.2026 at 03.00 pm.** To hear opponent parties as a last chance. Failure to remain present by non applicant will result in ex-parte hearing of the application.
DESCRIPTION OF THE PROPERTY
Place of land situated at C.T.S. No.657, Girgaon division, ward no.D-1592 (1-2) Gagangiri co-op housing society ltd 25/29, Dr. Deshmukh lane, V.P. Road, Girgaum, Mumbai - 400 004 admeasuring **545.15 Sq. Meters** or thereabouts together with the building standing/constructed requested of conveyance by the Applicant Society.
Those who have interest in said property may submit their say in writing with evidence within 15 days from the date of publication of this notice or upto next date of hearing and may remain present for hearing at the office mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.
Place: Mumbai
Date : 02/02/2026
Sd/-
Competent Authority and
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Mumbai (1) City

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4)
Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P.L. kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028
No.DDR-4/Mum./Deemed conveyance/Notice/202/2026 Date:29/01/2026
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963
PUBLIC NOTICE
Application No. 20 of 2026
Hon. Secretary / Hon. Chairman, Om Sai Darshan Co-op Housing Society Ltd., Plot No. A, bearing Survey No. 30, Hissa No. 3, New C.T.S. No. 390/C (old CTS No. 390, 511 & 389), Village Kurar, Opp. Zam Zam Bakery, Hawa Hira Park, Kurar Village, Malad (E), Mumbai 400097, **Applicant, Versus, 1. M/s. Kunhal Developments, "The Developers / Promoters" A Partnership firm,** having address at 175/12A, Jawahar Nagar, Goregaon (W), Mumbai 400662 And 3/24 Goregaon Navivoti CHSL, Goregaon (W), Mumbai 400662. 2. **Suleman A. K. Nadiadwala alias Suleman A Nadiadwala (Land Owners), 3. Smt. Halima Suliman Indori (Land Owners), 4. M/s. S. D. Enterprises (Land Owners), 5. Shri Sakharam Harishchandra Desai (Land Owners),** Address of Opponent No. 2 to 5, Plot No. A, bearing Survey No. 30, Hissa No. 3, New C.T.S. No. 390/C (old CTS No. 390, 511 & 389), Village Kurar, Opp. Zam Zam Bakery, Hawa Hira Park, Kurar Village, Malad (E), Mumbai 400097,**Opponents** and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be accordingly.
Description of the Property :-
Claimed Area
Unilateral conveyance of land/property admeasuring 888.60 sq. mtrs., Plot No. A bearing Survey No. 30, Hissa No. 3 corresponding New CTS No. 390/C, (old CTS No. 390 & 511, 389), of Village Kurar, Taluka Borivali, in Mumbai Suburban District Plus FSI advantage/benefit of D. P. Road area admeasuring 355.44 sq. mtrs. as per approved plan is as specifically set out in the Property Registration Card along with the building situated at Plot No. A, bearing Survey No. 30, Hissa No. 3, New C.T.S. No. 390/C (old CTS No. 390, 511 & 389), Village Kurar, Opp. Zam Zam Bakery, Hawa Hira Park, Kurar Village, Malad (E), Mumbai 400097, in favour of the Applicant Society.
The hearing in the above case has been fixed on **23/02/2026 at 2.00 p.m.**
Sd/-
Rajesh Kalidasrao Lovekar
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Mumbai City (4)
Competent Authority
U/s SA of the MOFA, 1963.

For detailed terms and conditions of the sale please refer the link “E-Auction” provided in Canara Bank’s website M/s PSB Alliance Ltd (BAANKNET) or may contact Branch Manager, Canara Bank, during office hours on any working day. Portal of E-Auction:https://baanknet.com/

Date : 29/01/2026

Place : Nashik / Jalgaon

Authorised Officer
Canara Bank

मंगळवार, दि. ३ फेब्रुवारी, २०२६

मुंबई लक्षदीप ३

तृतीयपंथीयांना स्वतंत्र ओळख देण्यासाठी शासनाचे नवे धोरण

अमरावती, दि. २ :

तृतीयपंथीयांना स्वतंत्र व अधिकृत ओळख नसल्याने त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांचा अभाव राहतो. परिणामी, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभापासून हा घटक आजवर वंचित राहिला आहे. ही बाब लक्षात घेऊन तृतीयपंथीयांना स्वतःची अधिकृत ओळख मिळावी, यासाठी शासनाने नवे धोरण हाती घेतले आहे. अमरावती जिल्ह्यात शासनदपतरी निवडक तृतीयपंथीयांनी नोंद असली, तरी प्रत्यक्षात ही संख्या अधिक असल्याचे वारतव आहे. शासनाच्या योजना प्रत्येकासाठी असून, त्याचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा, हे शासनाचे धोरण आहे. मात्र, विविध कारणांमुळे तृतीयपंथीय आजही योजनांपासून दूर राहिले आहेत. तृतीयपंथीयांचे हक्क व अधिकार सुरक्षित करण्याच्या दृष्टीने ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स’ या केंद्र शासनाच्या पोर्टलवर त्यांची नोंदणी केली जात आहे. ही जबाबदारी प्रत्येक जिल्ह्यातील सम जाडकल्याण विभागाकडे सोपविण्यात आली आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तृतीयपंथीयांना अधिकृत ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. नोंदणीसाठी

मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, रेशन कार्ड व निवासार्वा दाखला ही कागदपत्रे आवश्यक असून, याबाबतची सविस्तर माहिती नोंदणीसाठी संबंधित समाजकल्याण कार्यालयात उपलब्ध आहे. या ओळखीमुळे तृतीयपंथीयांना शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळणार आहे. दरम्यान, राज्य शासनाने तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र धोरण आखले आहे. तृतीयपंथीयांना सामाजिक संरक्षण देणे, समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेणे, त्यांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होऊ न देणे, तसेच त्यांचा आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकास घडवून आणणे, हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. महिला व बालविकास विभाग, सामाजिक न्याय विभाग आदी स्तरांवर यासंदर्भात उपाययोजना राबविण्यात येत आहेत. अधिकृत ओळख-पत्रांमुळे तृतीयपंथीयांना आयुष्मान भारत

योजनेंतर्गत मोफत आरोग्य विमा व उपचार, कौशल्य विकास प्रशिक्षण, पेन्शन योजना, शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तसेच उद्योजकतेसाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे. ‘स्माइल’ योजनेंतर्गत नववी ते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते. तसेच, तृतीयपंथीयांसाठी घरकुल व अभिनव घरकुल योजनेंतर्गत अल्प उत्पन्न गटातील सदनिका उपलब्ध करून देण्याचाही शासनाचा मानस आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये १ टक्का आरक्षणाचा प्रस्तावही विचाराधीन आहे.

जाहीर सूचना

सर्व जनतेस या जाहीर सूचनेद्वारे कळविण्यात येते की, दिनांक ०९.०८.२००८ रोजी (१) श्री. दत्तात्रय कमलाकर मोर्गे आणि (२) रम्य, विक्रंते/मालक, एक भाग आणि (३) स्म्य इन व्हिल स्ट्रेट २१, ३, त्यांचे बांधकाम श्री. प्रवीणकुमार एच. जे. नरें यांच्यापसून, (४) श्रीमती कुंदत पिसलात कडून, त्यांचे मुखयार श्री. प्रवीणकुमार एच. जे. नरें यांच्या मार्फत आणि (५) घनपतराव हस्तीमल पुणुगिया (एचयूएफ), त्यांचे कानूनी श्री. घनपतराव हस्तीमल पुणुगिया यांच्या बांधकामातून, खरीददार, द्वितीय भाग, यांच्यात निष्पादित केलेला आज्ञा दिनांक ०९.०८.२००८ रोजी अ.क्र.पीलआर/२६६८/२००८ अंतर्गत नोंदणीतून, मीने आल्याच्या, तात्काळ पालवर, जिह्वा पालवर येथील शेकडळ ८-८५-२ (हेरर-२) आणुगुणी (१) (१.१५.०० आकारणी) शेताच्या प्रमितीना, सर्व्हे/१८-८७६, मीने आल्याच्या, तात्काळ पालवर, जिह्वा पालवर (सदर मालकाना) संबंधित मुळ वळी कारनामाना गहाळ झाला आहे.

अप्रति ये. हाचे उमिनियर्स अण्ड विल्डर्स प्रा. लि. यांच्या वतीने खालील स्मार्कशिपवळीकडे याहीर सदर पत्रवाचन बहिरी, तारिफ, तारिफ, वासासह, मालकी हक्क, भाडेपट्टा, नसब, किंवा अन्य इतर प्रकार कोणताही दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी त्याही आक्षेप कोणीही स्मरणात येणे असल्यास खालील स्मार्कशिपवळीकडे सदर सूचना प्रकाशना आणुगुणीपसून **१४ दिवसांस** कळवावेत. आल्या कोणीचेही दावा विचारत येते जाणार नाही आता येत त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल. विश्लित कारणावधीत दावा प्राप्त न झाल्यास मालकनमतेवर कोणताही दावा प्राप्त असे समजले जाईल.

डिक्पाण: मुंबई

दिनांक: ०३.०२.२०२६

सही/-

किरण जाधव

वकील उच्च न्यायालय

फ्लॅट क्र.६, १ला मजला, स्पल अपार्टमेंट क्र.१, स्पल को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, ९८ दादाराव फाडके रोड, दादर (५), मुंबई-४०००१४.

जाहीर सूचना

याद्वारे सूचित करण्यात येते की, राजेश दत्तात्रय शिबाड आणि शबनम राजेश शिबाड हे श्रीमती उमा एम. सुखधनकर आणि श्री. मधेस सुखधनकर यांच्याकडून खरीदी केलेल्या फ्लॅट क्र.२०३ (सदर फ्लॅट आणि ज्याचे अधिक तपशील खालील अनुसूचीमध्ये दिले आहेत) या मालमतेचे संयुक्त मालक होते, ती मालमत्ता नोंदणी क्र.टीएनएमए-१०-७९७९-२००८ अंतर्गत दिनांक २७.०८.२००८ रोजीच्या विक्री कारानाम्याद्वारे खरीदी केली होती.

राजेश दत्तात्रय शिबाड यांचे दिनांक ०१.१०.२०२४ रोजी निधन झाले; त्यांच्या पश्चात शबनम राजेश शिबाड (पत्नी) आणि रोजनी राजेश शिबाड (मुलगी) हे त्यांचे एकमेव कायदेशीर वारसदार आहेत आणि मुलगी एका हक्कसोपद्रवाद्वारे सदर फ्लॅटमधील आपले हक्क आईच्या नावे सोडत आहे.

जर कोणा व्यक्तीने घर नमूद केलेल्या नावाव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तींना खाली नमूद केलेल्या मालमतेवर कोणताही दावा, हक्क, मालकी हक्क, हितसंबंध आणि मागणी असल्यास १४ दिवसांच्या आत अॅड. आलया ए. शान, पन्ना: कार्यालय क्र.बी-९८, शांती रोड (पुर्व), रत्ने व्हाणकजवळ, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०१०७ यांच्या कार्यालयात दावा करू शकतात. अन्यथा असे मानले जाईल की, रोजनी राजेश शिबाड यांच्या नवे दिलेल्या हक्कांनंतर ते सदर फ्लॅटचे खरे आणि कायदेशीर मालक अस्तित्.

मालमतेचे तपशील

फ्लॅट क्र.२०३, २रा मजला, नर्मदा जागींग कॉलेजव्म कॅम्पस(बी), शांती पार्क, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०११०८.

दिनांक: ०३.०२.२०२६

डिक्पाण: ठाणे

सही/-

मुंबई लॉ फर्म

अॅड. आलया ए. शान

वकील उच्च न्यायालय, मुंबई

जाहीर सूचना

याद्वारे सूचित करण्यात येते की, राजेश दत्तात्रय शिबाड आणि शबनम राजेश शिबाड हे श्रीमती उमा एम. सुखधनकर आणि श्री. मधेस सुखधनकर यांच्याकडून खरीदी केलेल्या फ्लॅट क्र.२०३ (सदर फ्लॅट आणि ज्याचे अधिक तपशील खालील अनुसूचीमध्ये दिले आहेत) या मालमतेचे संयुक्त मालक होते, ती मालमत्ता नोंदणी क्र.टी.एनएमए-१०-७९७९-२००८ अंतर्गत दिनांक २७.०८.२००८ रोजीच्या विक्री कारानाम्याद्वारे खरीदी केली होती.

राजेश दत्तात्रय शिबाड यांचे दिनांक ०१.१०.२०२४ रोजी निधन झाले; त्यांच्या पश्चात शबनम राजेश शिबाड (पत्नी) आणि रोजनी राजेश शिबाड (मुलगी) हे त्यांचे एकमेव कायदेशीर वारसदार आहेत आणि मुलगी एका हक्कसोपद्रवाद्वारे सदर फ्लॅटमधील आपले हक्क आईच्या नावे सोडत आहे.

जर कोणा व्यक्तीने घर नमूद केलेल्या नावाव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तींना खाली नमूद केलेल्या मालमतेवर कोणताही दावा, हक्क, मालकी हक्क, हितसंबंध आणि मागणी असल्यास १४ दिवसांच्या आत अॅड. आलया ए. शान, पन्ना: कार्यालय क्र.बी-९८, शांती रोड सेक्टर, रत्ने व्हाणकजवळ, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०१०७ यांच्या कार्यालयात दावा करू शकतात. अन्यथा असे मानले जाईल की, रोजनी राजेश शिबाड यांच्या नवे दिलेल्या हक्कांनंतर ते सदर फ्लॅटचे खरे आणि कायदेशीर मालक अस्तित्.

मालमतेचे तपशील

फ्लॅट क्र.२०३, २रा मजला, नर्मदा जागींग कॉलेजव्म कॅम्पस(बी), शांती पार्क, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०११०८

दिनांक: ०३.०२.२०२६

डिक्पाण: ठाणे

सही/-
अॅड. आलया ए. शान
वकील उच्च न्यायालय, मुंबई

TENDER NOTICE
(Issued without prejudice)
Sealed Tenders are invited from reputed, Experienced and financial sound developers.
RE-DEVELOPMENT OF NEW SHRAMDEEP 'B' CO. OP. HOUSING SOCIETY LTD.
Reg. No.: TNA/VSI/SHG/TC(7)748/95-96
Vitar Agashi Road, Boling, Vitar (W), Tal: Vasai, Dist : Palghar-401303
On land bearing Survey No. 539 H, No. 1 being situated at Village : Bolingl, Taluka : Vasai, District : Palghar, having Approx Plot area 1223.35 sq. mt. having 36 flats.
The Tender Documents are available at Society Office on above address from 03rd February 2026 to 07th February 2026 between 11.00 a.m to 5.00 p.m on payment of Rs. 2000/-, (Non Refundable) by cash/pay order in Favour of "NEW SHRAMDEEP 'B' CO-OP HOUSING SOCIETY LTD." Sealed Bid/Tender document will be received up to 5.00 p.m of 07th February 2026
The Society reserves the right to reject any or all the tenders / offers and /or accept the lowest, highest of any other tenders / offers without assigning any reason whatsoever.
Sd/-
SECRETARY : UMESH SHAH CHAIRMAN : BALKRISHNA LOTANKAR
Mob No.: 9920512950 Mob No.: 9892299038

SURYODAY
A BRAND OF VIDHI

सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

नोट: व कर्जा, कार्यालय: ११०७, मंगार रोड, फ्लॅट क्र.६०, सेक्टर ११, सीटीडी वेलपूर, नवी मुंबई-४००११४, सीआयएस: ४९५११२एएम२००८एएलसी११४०२

वेबपूर, नवी मुंबई-४००११४

सीआयएस: ४९५११२एएम२००८एएलसी११४०२

ताबा सूचना

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरिटीयझेन अ‍ॅन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनांशियल अ‍ॅसेट्स् अ‍ॅन्ड एफकेसीमेंट ऑफ सिक्युरिटी इंटेस्ट अ‍ॅन्ड २००२ (कार्या ५/२००२) अंतर्गत ये. सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटेस्ट (एफकेसीमेंट) कलम, २००२ च्या नियम ३ सहाय्यात कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाऱांअंतर्गत त्यांनी विवरित केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार/तातक्याला सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देव रकम तसेच कागदांनवे त्यावरील पुढील व्याज, खर्च, शुल्क इत्यादी जमा करण्यास सोगावयात आले होते. कर्जदार/जागिरदार या हे नमूद केलेली रक्कम भरण्यास असाध्य ठरले असून कर्जदार/जागिरदार/तातक्यात व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सरकारी/कायद्याकलम १३(५) सहाय्यात सिक्युरिटी इंटेस्ट (एफकेसीमेंट) अधिनियम, २००२ चे नियम ६ व ८ अन्वये त्यांचा प्राप्त असलेल्या अधिकाऱांअंतर्गत खाली नमूद केलेल्या मातमतेचा ताबा घेतलेला आहे.

कर्जदार/सह-कर्जदार/जागिरदारांचे नाव	मागणी सूचना दिनांक
२१०००००६६९१, १) श्री. दिगंबर गाजियाम चंदमारे, गाजियाम खंडू चंदमारे यांच्या मुलगा, २) श्री. गाजियाम खंडू चंदमारे, खंडू चंदमारे चंदमारे यांचा मुलगा	११.११.२०२५ एवढ्या थक्कातीक दिनांक २१.०६.२०२५ रोजी देव र.३३,७५०,९००.००/- ३०.०१.२६ (सांकेतिक)
<p>प्रतिबुधत मातमता/व्हायर मातमतेचे बर्नाम: मालमता जमीन ग्रामपंचायत घर क्र.१५७ आणि ५०३, जिह्वा नगरेद्व प्रासमरी शाळेजवळ, टाकूरवाडी, मु. पोस्ट कोचावार्, गाव कोचावार्, ता. इगामुली आणि जिह्वा नगिक, महाराष्ट्र, मिळकत क्र.१५७ क्षेत्रफळ २४४.५ = ५२५ चौ.फु. येथील जागेचे सर्व भाग व खंड. ग्रामपंचायत मिळकत क्र.१५७ च्या चतुर्सीमा: पुर्व: गोदी-कळसे रोड; पश्चिम: हरी गणपत गल्लीगे गट क्र.१०३; उत्तर: लक्ष्मण खंडू चंदमारे घर क्र.६५३; दक्षिम: गाजियाम खंडू चंदमारे घर क्र.५०३. चतुर्सीमा - ग्रामपंचायत मिळकत क्र.५०३; पुर्व: गोदी, कळसे रोड; पश्चिम: हरी गणपत गल्लीगे गट क्र.१०३; उत्तर: लक्ष्मण खंडू चंदमारे घर क्र.१५७; दक्षिम: गाजियाम खंडू चंदमारे घर क्र.८८८.</p>	

विशेषतः कर्जदार/जागिरदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे साधव करण्यात येते की, सदर मालमतेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमतेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी ये. सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड यांच्याकडे देव रकम तसेच कागदांनवे त्यावरील पुढील व्याज, खर्च, शुल्क इत्यादी जमा करावी. प्राधिकृत अधिकारी

दिनांक: ०३.०२.२०२६ सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

सार्वजनिक सूचना

सर्व बोनाफाईड रहिवाशांसह संबंधित व्यक्ती, पर्यावरण गट, स्वयंसेवी संस्था आणि इतरांना याद्वारे सूचित केले जाते की राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण, महाराष्ट्र यांनी मेमर्स एबीडी एंटरप्राइज एलएलपी, ट्रेड अकेच्यु ५ वा मजला, सुरेन रोड, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या बाजूला, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३ यांच्या प्रस्तावित पुनर्विकास हरिओम को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन ऑफ बिल्डिंग ग्र.सी-१, सी-२, सी-३, सी-४, आणि सी-५ सोसायटी लिमिटेड. सीटीएस क्र. ६२, व्हिलेज मागाठाण, बोरिवली (पश्चिम), मुंबई – ४०००९२ यांना पर्यावरण मंजुरी दिली आहे.

EC पत्र क्रमांक **SlA/M/H/INFRA2/५५०५२८/२०२५** दिनांक **०८/११/२०२६** मंजुरी प्राप्त परिशेष पोर्टलवर उपलब्ध आहे आणि ती पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या <https://parivesh.nic.in/> या संकेतस्थळावरही पाहता येईल.

मेमर्स एबीडी एंटरप्राइज एलएलपी, ट्रेड अकेच्यु ५ वा मजला, सुरेन रोड, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या बाजूला, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०० ०९३

जाहीर सूचना

लक्षात घ्या की, मी श्रीमती एरिना थॉमस पुलिकोझीन (यापुढे मालक) यांच्या मालकीची चौकशी करत आहे, ज्या माझे अशील आहेत आणि त्या अनुसूचित मातमतेच्या (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भित) संदर्भात निवासी फ्लॅटच्या एकमेव मालक आहेत आणि उपलब्ध मूळ कागदपत्रांच्या आधारे सदर फ्लॅट विक्री करण्याच्या विचारात आहेत. सदर फ्लॅटच्या संदर्भात खालील तीन दस्तावेजांची श्रेणी आहे.

अ) मूळ हस्तांतरण कागदपत्र, दिनांक २० जुलै, १९९०, श्रीमती टी.डी. अ‍ॅन्डलॉफ र्फॅ अ‍ॅलिस थॉमस यांच्या नावे श्री. जी. बी. बाणे यांच्यात फ्लॅट क्र.बी-१६५, १ला मजला, गोडी कामगार सहकारी गृह संस्था लिमिटेड, १०६, जय प्रकाश रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३ (जुना फ्लॅट) या संदर्भात करण्यात आले.

ब) दिनांक २० जुलै, १९९० रोजी जुन्या फ्लॅटच्या बाबतीत श्री. जी. बी. बाणे यांच्यात श्री. टी. डी. अ‍ॅन्डलॉफ र्फॅ अ‍ॅलिस थॉमस यांच्या नावे मूळ हस्तांतरण करार झाला.
क) दिनांक ३० जानेवारी, २०१५ रोजी, अंधेरी तालुक्यातील अधश्चारी उपनिबंधक येथे नोंदणीकृत असलेला, कायमस्वरूपी पय्यी निवासासाठी मूळ नोंदणीकृत कारानामा, दिनांक ३१ डिसेंबर, २०१४ रोजीचे दस्तावेज अ.क्र.बीडीआर-९/१०१२/२०१५ अंतर्गत श्रीमती अ‍ॅलिस थॉमस पुलिकोझीन आणि ये. भारती इन्फास्ट्रक्चर अ‍ॅन्ड इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि गोडी कामगार सहकारी गृह संस्था लिमिटेड यांच्यात फ्लॅट क्र.२०४, २रा मजला, इगमरत क्र.सी-२, मधुवन टॉवर म्हणून ज्ञात इमारत, गोडी कामगार सहकारी गृह संस्था लिमिटेड, प्लॉट क्र.१०६ ए, जय प्रकाश रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३, क्षेत्रफळ ६८० चौ.फु. कॉर्पेट क्षेत्र (नवीन प्लॉट) या संदर्भात झाला आणि त्यावर स्वाक्षरी केली.

सदर फ्लॅट किंवा त्याच्या कोणत्याही भागात विक्री, बक्षीस, भाडेव्या, धारणाधिकार, शुल्क, टप्प, महागणपत, कर्ज, देवघाल, सुविधा किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणताही हक्क, मालकी हक्क किंवा हितसंबंध असलेल्या किंवा दावा करणाऱ्या सर्व व्यक्तींना या सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ दिवसांच्या आत देव दस्तावेजांच्या प्रमाणित सत्य प्रतीसह त्यांच्या दुकान क्र.१एएम, तळमजला, लक्ष्मण झुला को.हौ.सो.लि., जे.पी. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८ येथे लेखी स्वरूपात ते कळवणे आवश्यक आहे. अन्यथा कोणत्याही व्यक्तीचा किंवा व्यक्तींचा दावा/आक्षेप कायद्याचा माफ आणि/किंवा सोडून देण्यात आला आहे असे मानले जाईल आणि त्यानंतर सदर फ्लॅटच्या संदर्भात कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि मालकी हक्क प्रमाणपत्र माझ्या अशिलंंना विवरित केले जाईल.

निवासी फ्लॅटची अनुसूची

फ्लॅट क्र.२०४, २रा मजला, मधुवन टॉवर म्हणून ज्ञात इमारतीमधील इमारत क्र.सी-२, गोडी कामगार सहकारी गृह संस्था लिमिटेड, प्लॉट क्र.१०६ ए, जय प्रकाश रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३, क्षेत्रफळ ६८० चौ.फु. कॉर्पेट क्षेत्र, सदर इमारतीमध्ये स्ट्रिट आणि लिफ्टसह १६ खरचे मजले आहेत आणि सदर सोसायटीने सन २०१५ मध्ये केे - (पश्चिम) महानगरपालिका वॉर्डमध्ये, मुंबई उपनगरातील नोंदणी जिल्हा, तालुका अंधेरी, पश्चिम गाव, सीटीएस क्र.१५५ (भाग) असलेल्या जमिनीवर इमारतीचे पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.

डिक्पाण: मुंबई
दिनांक: ३ फेब्रुवारी, २०२६
सही/-
अॅड. जयवंत जे. शाह
वकिल उच्च न्यायालय
नोंदणी क्र.एमएमए/८९८/२०२०

ट्रूहोम फायनान्स लिमिटेड (पूर्वीची श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड)
नोंदणीकृत कार्यालय: श्रीनिवास टॉवर, १ला मजला, दवाबा क्र.५, प्लॉट क्र.११, २री लेन, सेनाटोपा रोड, अन्वासर, देहगण्ट, चेईह-६०००१८. शाखा कार्यालय: लेव्हल-३, बोक्खाई टॉवर, इस्ट विंग, सी-२ ब्लॉक, वाई कुला कॉम्प्लेक्स, वाई (पूर्व), मुंबई-४०००५२. वेबसाईट: http://www.truhomefinance.in
वास्तविक ताबा सूचना
ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरिटीयझेन अ‍ॅन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनांशियल अ‍ॅसेटस् अ‍ॅन्ड एफकेसीमेंट ऑफ सिक्युरिटी इंटेस्ट अ‍ॅन्ड २००२ (सदर कायदा) अंतर्गत ट्रूहोम फायनान्स लिमिटेड (पूर्वीची श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटेस्ट (एफकेसीमेंट) कलम, २००२ च्या नियम ३ सहाय्यात कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाऱांअंतर्गत सदर मागणी सूचनेत नमूद रक्कम जमा करण्याकरिता तत्कथित दिल्याप्रमाणे ताशिलानुसार कर्जदार यांना मागणी सूचना विवरीत केली होती.
कर्जदार यांनी घर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३(५) सहाय्यात नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाऱांअंतर्गत ट्रूहोम फायनान्स लिमिटेड (पूर्वीची श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड) मालमतेचा वास्तविक ताबा ०२.०२.२०२६ रोजी घेतला आहे.
विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सावध करण्यात येत आहे की, मालमतेसह कोणताही व्यवहार करू नये आणि मालमतेसह कोणताही व्यवहार केलेला असल्यास देव असलेली रक्कम तसेच त्यावरील पुढील व्याज आणि कायद्याकलम १३(५) सहाय्यात नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाऱांअंतर्गत ट्रूहोम फायनान्स लिमिटेड (पूर्वीची श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड) मालमतेचा वास्तविक ताबा ०२.०२.२०२६ रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सावध करण्यात येत आहे की, मालमतेसह कोणताही व्यवहार करू नये आणि मालमतेसह कोणताही व्यवहार केलेला असल्यास देव असलेली रक्कम तसेच त्यावरील पुढील व्याज आणि कायद्याकलम १३(५) सहाय्यात नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाऱांअंतर्गत ट्रूहोम फायनान्स लिमिटेड (पूर्वीची श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड) मालमतेचा वास्तविक ताबा ०२.०२.२०२६ रोजी घेतला आहे.

१. रात्रु हनुमंत मोरे, २. मंगला रात्रु मोरे
दोघांचा पत्ता: फ्लॅट क्र.१, प्लॉट क्र.५८, दीप देवांश-०७, सेक्टर अर१, वाडपूर (सीटी), पुणेफ, पन्वेल, महाराष्ट्र-४११०२६.
दुसरा पत्ता: खोली क्र.२, नायबकाड वाड, सुखम हॉस्पिटलजवळ, गणेश नगर, कर्जादे, तालुका पन्वेल, महाराष्ट्र-४११०२६.
दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.२०४, २रा मजला, प्लॉट क्र.१०८, सेक्टर-१, लक्षदीप होमस, पुणेफ नगर, वाडपूर, नवी मुंबई, महाराष्ट्र-४११०२६.

मागणी सूचनेनुसार देव रक्कम
मागणी सूचना दिनांक: १३.०८.२०२५. दिनांक ०६.०८.२०२५ रोजी देव रक्कम र.११,०९,५५१.००/- (रुपये एकवीस लाख नऊ हजार पाचशे एकावत्र फक्त) तसेच पुढील व्याज आणि अनुपनीक खर्च, खर्च इत्यादीसह, कर्ज खाते क्र.: एसएचएलएचबीएलपीआर००००१००
तारण मातमतेचे बर्नाम
फ्लॅट क्र.२०४, क्षेत्रफळ १०.६९ चौ.मी., कॉर्पेट क्षेत्र ६.५३ चौ.मी., लक्षदीप होमस म्हणून ज्ञात प्रकल्पातील सदर इमारतीमधील २व्या मजल्यावरील बालकनी क्षेत्र, एक्झिस्टेंट स्ट्रीट+चार वरील मजले, बांधकाम प्लॉट क्र.१०८, सेक्टर क्र. १, गाव वाडपूर, तालुका पल्ल, जिल्हा रायगड, नवी मुंबई येथील जागेचे सर्व भाग व खंड.
डिक्पाण: नवी मुंबई
दिनांक: ०२.०२.२०२६
सही/- प्राधिकृत अधिकारी - ट्रूहोम फायनान्स लिमिटेड (पूर्वीची श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड)

जाहीर सूचना
सर्वसामान्य जनतेस याद्वारे कळविण्यात येते की बिपिनचंद्र मुलजीभाई नानावटी, राहणगर – २०४ (बी/४), दुसरा मजला, मातुड्या, त्रिपोली गाव, त्रिपोली रोड, ब्रह्मा विष्णू मठेश मंदिरापासो, बोरिवली (पश्चिम), मुंबई – ४०००९२, यांचे दिनांक १४/०८/२०२० रोजी मुंबई येथे निघन झाले आहे.
मयतातां खालिलप्रमाणे त्यांचे कायदेशीर वारस व कायदेशीर प्रतिनिधी यांणे ठेवले आहेत:
१. संस्थाने बिपिनचंद्र नानावटी, वय ७१ वर्ष
२. मेहुल बिपिनचंद्र नानावटी, वय ४८ वर्ष
३. परस बिपिनचंद्र नानावटी, वय ४६ वर्ष
४.श्री.या अमितकुमार संघवी (बिवाहपूर्वीचे नाव – नीपा बिपिनचंद्र नानावटी), वय ४४ वर्ष
वरील सर्वजण भारतीय नागरिक असून वरील नमूद पत्त्यावर वास्तव्यास आहेत. तसेच मयताची विधवा पत्नी संस्थाने बिपिनचंद्र नानावटी या मयताच्या एकमेव कायदेशीर पत्नी आहेत.
याद्वारे जाहीर करण्यात येते की मयताने त्यांच्या इयातीत कोणीही वसीयत केलेली नाही. वरील नमूद सर्व कायदेशीर वारसांना कोणताही आक्षेप नसून, त्यांनी आपली संपूर्ण व मुक्त संपत्ती मयताच्या नावावर असलेल्या संबंधित खोली/प्रांणगाचे हस्तांतरण संस्थाने बिपिनचंद्र नानावटी यांच्या नावे करण्यासाठी दिलेली आहे.
सदर प्रांणगाबाबत किंवा मयताच्या इस्टेटवरुद्ध कोणत्याही व्यक्ती/व्यक्तींना कोणताही हक्क, दावा, अधिकार, मालकी, हितसंबंध, आक्षेप किंवा मागणी असल्यास, त्यांनी या जाहीर सूचनेच्या प्रकाशनाच्या दिनांकापासून १४ दिवसांच्या आत, लेखी स्वरूपात आवश्यक कागदोपरी पुराव्यासह खाली सही करणाऱ्यास कळवावे.
निर्धासित कालावधीत कोणताही दावा किंवा आक्षेप प्राप्त न झाल्यास, असा समज करण्यात येईल की कोणताही दावा अस्तित्वात नाही आणि त्यानुसार पुढील हस्तांतरणाची कार्यवाही कोणताही संदर्भ न देता पूर्ण करण्यात येईल.
सही/-
पत्ता: चेंबर नं. १७, अजंता स्फेरअर मॉल, अॅड. सुशील एस. सावंत
मार्केट लेन, बोरीवली(पश्चिम), मुंबई – ४०००९२. मो.नं.-९७६८१५५६८४

Hero Housing
Finance

हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड

सर्वेक्षक कार्यालय: क्र.१०८, १ला मजला, दवाबा नगरी, विंग मंडीराजवळ, कर्जिक रोड, कल्याण (विभाग-१२१०१३). नोंदणीकृत कार्यालय: ०९, कर्जुमिडि सेक्टर, बसंत रोड, बसंत विंग, नू जिल्हा-११००५७. नू.टी०११-५२१२००००; रोल की क्र.: १८०० २१२ ८८००, ई-मेल: customer.care@herohoi.in. वेबसाईट: www.herohousingfinance.com, सीआयएस:५५५११२एएमए२०१९एएलसी१०१४८

ताबा सूचना (स्थार मालमतेकरिता)

(परिशिष्ट ३ सहकारिता सिक्युरिटी इंटेस्ट (एफकेसीमेंट) कलम, २००२ च्या नियम ८ (८) पहा)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरिटीयझेन अ‍ॅन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनांशियल अ‍ॅसेट्स् अ‍ॅन्ड एफकेसीमेंट ऑफ सिक्युरिटी इंटेस्ट अ‍ॅन्ड २००२ अंतर्गत हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटेस्ट (एफकेसीमेंट) कलम, २००२ च्या नियम ३ सहाय्यात कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाऱांअंतर्गत त्यांनी विवरित केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देव रक्कम असावे आणि त्यावरील व्याज जमा करण्यास सोगावयात आले होते.

कर्जदार यांनी सदर रकमेचा भाग करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येत आहे की, आर्गोहस्तांतरितात सदर कायद्याचे कलम ८ सहाय्यात सिक्युरिटी इंटेस्ट (एफकेसीमेंट) कलम, २००२ च्या नियम १३ चे उपकलम (४) अंतर्गत त्यांचा प्राप्त अधिकाऱ्यावये खालील निर्देशित मातमतेचा ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमतेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमतेसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या अनुमतीनव्या व्यवहार केलेला असल्यास त्यांनी हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड यांच्याकडे देव रक्कम असाे आणि त्यावरील व्याज जमा करावी.

कर्जदार वरचे लक्ष देण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तहदारीनुसार प्रतिबुधत मातमता सोडविण्यासाठी देव उपलब्ध आहे.

कर्ज खाते क्र.	कर्जदार/कायदेशीर वारसदार/ प्राधिकृत अधिकारी	मागणी पुरवठा तारीख/ एकूण देव थकबाकी तारीख (₹.)	ताबा दिनांक (वारिका/वारिका)
HHF.BDL.HOBU1000 016542.HOBU1001 210000116543	श्रीकांत शिवाजी ठोकडे, यांचा शिवाजी ठोकडे	११.०९.२०२०, दिनांक ०९.०९.२०२० तेजी देव ₹.५,०५,२३२/-	२८.०९.२०२० (सांकेतिक)

प्रतिबुधत मातमता/व्यवहार (ताबा मालमतेचे प्रकार): यर्दे क्र.१०८, १ला मजला, दवाबा नगरी, विंग मंडीराजवळ, कर्जिक रोड, कल्याण (विभाग-१२१०१३). नोंदणीकृत कार्यालय: ०९, कर्जुमिडि सेक्टर, बसंत रोड, बसंत विंग, नू जिल्हा-११००५७. नू.टी०११-५२१२००००; रोल की क्र.: १८०० २१२ ८८००, ई-मेल: customer.care@herohoi.in. वेबसाईट: www.herohousingfinance.com, सीआयएस:५५५११२एएमए२०१९एएलसी१०१४८

कर्ज खाते क्र.	कर्जदार/कायदेशीर वारसदार/ प्राधिकृत अधिकारी	मागणी पुरवठा तारीख/ एकूण देव थकबाकी तारीख (₹.)	ताबा दिनांक (वारिका/वारिका)
HHF.MUMJH001900000 5219.HHF.MUMJH1 190000055271	इंद्रपाल चंदा जगन्नाथ, जंजी देवी चंदा जगन्नाथ, जंजी	११.०९.२०२०, दिनांक ११.०९.२०२० तेजी देव ₹.१५,००,०८८/-	२८.०९.२०२० (सांकेतिक)

प्रतिबुधत मातमता/व्यवहार (ताबा मालमतेचे प्रकार): यर्दे क्र.१०८, १ला मजला, दवाबा नगरी, विंग मंडीराजवळ, कर्जिक रोड, कल्याण (विभाग-१२१०१३). नोंदणीकृत कार्यालय: ०९, कर्जुमिडि सेक्टर, बसंत रोड, बसंत विंग, नू जिल्हा-११००५७. नू.टी०११-५२१२००००; रोल की क्र.: १८०० २१२ ८८००, ई-मेल: customer.care@herohoi.in. वेबसाईट: www.herohousingfinance.com, सीआयएस:५५५११२एएमए२०१९एएलसी१०१४८

दिवस: ०३.०९.२०२०

सही - प्राधिकृत अधिकारी
हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड